

अतिदुर्गम आदिवासी भागातील धावपट्टु कु.कविता राऊत
यांनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा २०१० येथे मिळविलेल्या कांस्य
पदकाबाबत प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक स्वरूपात
पारीतोषीक जाहिर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र.बीयुडी-२०१०/प्र.क्र.२१८/का.६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- २१ ऑक्टोबर, २०१०

प्रस्तावना - राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा, दिल्ली २०१० मध्ये नाशिक जिल्ह्यामधील तालूक्यातील सावरपाडा या अतिदुर्गम आदिवासी भागातील कु. कविता राऊत यांनी १० हजार मिटर शर्यतीत कांस्य पदक मिळवीले. त्यांनी क्रिडा क्षेत्रातील धावण्याच्या शर्यतीत मिळविलेल्या कांस्य पदकाबद्दल त्याचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रु. २,५०,०००/- एवढ्या रकमेचे पारीतोषीक देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :- राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा, दिल्ली २०१० मध्ये नाशिक जिल्ह्यामधील तालूक्यातील सावरपाडा या अतिदुर्गम आदिवासी भागातील कु. कविता राऊत यांना १० हजार मिटर शर्यतीत कांस्य पदक मिळाल्याबद्दल त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रु. २,५०,०००/- (रुपये दोन लाख पन्नास हजार फक्त) एवढ्या रकमेचे पारीतोषीक देण्यास शासन मंजूरी देत आहे.

२. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी रु. २,५०,०००/- (रुपये दोन लाख पन्नास हजार फक्त) एवढी रक्कम कोषागारातून काढून कु. कविता राऊत, नाशिक यांना धनादेशाद्वारे अदा करावी. या करीता आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना नियंत्रक अधिकारी म्हणुन घोषीत करण्यात येत आहे.

३. सदर खर्च मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग यांचे कल्याण योजनांतर्गत योजना - ७९६ - जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत उपयोजना, राज्य योजनांतर्गत योजना (०१)(१८) आश्रमशाळासमुह (२२२५ १५८२) ५०, इतर खर्च या लेखाशिर्षा खाली खर्ची टाकून तो सन २०१०-११ या चालू आर्थिक वर्षात उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असुन त्य संगणक संकेतांक क्र २०१०१०२.११४३००००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

२१.१०.२११८८
२११०११०

(शशांक सावंत)

कार्यासन अधिकारी

प्रति,

मा.मंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव

मा.मंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव

मा.राज्यमंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव

मा.प्र.स. (आ.वि.) यांचे स्वीय सहायक

मा.प्र.स. (वित्त) यांचे स्वीय सहायक

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
विभागीय आयुक्त, नाशिक
जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, नाशिक
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक
महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
वित्त विभाग/नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
जिल्हा कोषागार अधिकारी नाशिक
सर्व उप सचिव, अवर सचिव, कार्यासन अधिकारी आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
निवड नस्ती (का-६)